

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४
च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील
अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना
(पुणे विभाग)

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. बदली-२०२४/प्र.क्र.०६/ई-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ३१ जानेवारी, २०२४

- संदर्भ :- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१
३) भारत निवडणूक आयोगाचे क्र.४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३, दि.२१.१२.२०२३

शासन आदेश:-

भारत निवडणूक आयोगाने संदर्भाधीन क्र. ३ येथील पत्रान्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार खाली नमूद केलेल्या अधिकारी यांची स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने पदस्थापना करण्यात येत आहे.

क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सध्याचे पदनाम	बदलीनंतरची पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१.	श्री. पांडुरंग किसनराव पवार	तहसिलदार करमणूक कर शाखा, जि.पुणे	तहसिलदार तथा विशेष कार्य दंडाधिकारी, जि. सोलापूर या श्रीमती गीता गायकवाड यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
२.	श्रीमती अर्चना निकम	अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड, जि.पुणे	तहसिलदार (निवडणूक) जि.का.सोलापूर या रिक्त पदावर
३.	श्री. दिनेश पारगे	तहसिलदार वेल्हा जि.पुणे	तहसिलदार (महसूल) जि.का.सोलापूर या श्री. डी व्ही मोहोळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
४.	श्रीमती सुनिता आसवले-मुंढे	तहसिलदार पुणे नागरी समूह, पुणे	तहसिलदार तथा स्थावर व्यवस्थापक श्रीपूर मळा जि. सोलापूर या श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर

क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सध्याचे पदनाम	बदलीनंतरची पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
५.	श्रीमती सुरेखा दिवटे	तहसिलदार तथा सहाय्यक पुनर्वसन अधिकारी, उजनी प्रकल्प, जि.का. पुणे	तहसिलदार (सर्वसाधारण) जि.का. कोल्हापूर या श्री. जयवंत पाटील यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
६.	श्रीमती अपर्णा तांबोळी	सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी (फिरते पथक) जि.पुणे	तहसिलदार (अकृषक) जि.का. छत्रपती संभाजीनगर या श्रीमती वैशाली डोंगरजाळ यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
७.	श्रीमती दिप्ती रिठे	तहसिलदार (पुनर्वसन) जि.का. सातारा	तहसिलदार पलुस जि.सांगली या श्री. निवास ढाणे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
८.	श्रीमती अर्चना प्रशांत पाटील	अपर तहसिलदार सांगली	तहसिलदार भूदरगड जि.कोल्हापूर या श्रीमती अश्विनी वरुटे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
९.	श्री. बाळासाहेब बबन सिरसट	तहसिलदार अक्कलकोट जि.सोलापूर	तहसिलदार तथा वि.का.दंडाधिकारी, पुणे या श्रीमती धनंजय जाधव यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१०.	श्री. डी व्ही मोहोळे	तहसिलदार (महसूल) जि.का. सोलापूर	स्थावर व्यवस्थापक, शेती महामंडळ, रत्नपुरी मळा, वालचंदनगर ता.इंदापूर जि.पुणे या श्री. सचिन लंगुटे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
११.	श्री. सैपन बाबुलाल नदाफ	तहसिलदार उत्तर सोलापूर	तहसिलदार तथा करमणूक कर अधिकारी जि.कोल्हापूर या श्री. सुर्यकांत पाटील यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१२.	श्रीमती अश्विनी वरुटे	तहसिलदार भूदरगड जि.कोल्हापूर	अपर तहसिलदार सांगली जि. सांगली या श्रीमती अर्चना निकम यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१३.	डॉ. शैलजा शशिकांत पाटील	तहसिलदार गगनबावडा जि.कोल्हापूर	तहसिलदार तथा सहाय्यक पुनर्वसन अधिकारी, उजनी प्रकल्प जि.पुणे या श्रीमती सुरेखा दिवटे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर

क्र.	अधिकार्याचे नाव	सध्याचे पदनाम	बदलीनंतरची पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१४.	श्री जयवंत रावजी पाटील	तहसिलदार (सर्वसाधारण) जि.कोल्हापूर	तहसिलदार यांना तहसिलदार भूम जि.धाराशिव या श्री. सचिन खाडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१५.	श्रीमती सरस्वती पाटील	तहसिलदार (महसूल) जि.का. कोल्हापूर	तहसिलदार (पुनर्वसन) जि.सोलापूर या श्री. अमोल कुंभार यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१६.	श्री. सुर्यकांत दत्तात्रय पाटील	तहसिलदार तथा करमणुक कर अधिकारी, जि.कोल्हापूर	तहसिलदार वैभववाडी जि. सिंधुदुर्ग या श्रीमती दिप्ती देसाई यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१७.	श्री. नागेश बबन गायकवाड	तहसिलदार झोपुप्रा, पुणे	तहसिलदार सातारा या श्री. राजेश जाधव यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
१८.	श्री. विकास शरद भालेराव	तहसिलदार झोपुप्रा, जि.पुणे	तहसिलदार तथा स्थावर व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, साखरवाडी ता.फलटण जि.सातारा या रिक्त पदावर
१९.	श्री. अमर वाकडे	तहसिलदार (पुनर्वसन) जि.का.सातारा	तहसिलदार कागल जि.कोल्हापूर या श्री. जितेंद्र इंगळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
२०.	श्री. सचिन लंगुटे	तहसिलदार तथा स्थावर व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, रत्नपुरी मळा, वालचंदनगर ता.इंदापूर जि.पुणे	तहसिलदार पंढरपूर जि.सोलापूर या श्री. सुशिल बेल्हेकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर
२१.	श्रीमती शिल्पा ठोकडे	तहसिलदार तथा स्थावर व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, श्रीपूर मळा, जि.सोलापूर	तहसिलदार करमाळा जि.सोलापूर या रिक्त पदावर
२२.	श्रीमती उज्वला सोरटे	तहसिलदार (निवडणूक) जि.का.पुणे	तहसिलदार पुणे नागरी समूह, पुणे या श्रीमती सुनिता आसवले-मुंडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर

२. उपरोक्त अधिकारी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीची आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. नियुक्तीच्या प्रतिकेतील अधिका-यांनी पुढील आदेशापर्यंत शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, दि.०१.१२.२०२३ मधील सूचनेनुसार संबंधित विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्याकडे रुजू व्हावे.

३. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिका-यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e3.revenue@maharashtra.gov.in या ई-मेलद्वारे/टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

४. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये उक्त तरतुदीनुसार पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (*dies non*) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र २०२४०२०११३१६३५७९१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित देशमुख)
शासनाचे उप सचिव

प्रति,

- अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
- सर्व विभागीय आयुक्त.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित तहसिलदार (विभागीय आयुक्त, पुणे यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-३) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-३).